

प्रकरण दुसरे

स्थिरांचो आत्मवित्रे,
स्वरूप आणि किंवा

प्रकरण दुसरे

स्थिरांची आत्मवरित्रे स्वरूप आणि किंवा --

आत्मवरित्र या वाई.म्य प्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्य लक्षात घेतल्या नंतर स्थिरांच्या आत्मवरित्राचे स्वरूप आणि वैशिष्ट्य लक्षात पेऊन आनंदबोर्ड शिक्षेयांच्या^१ संजवात^२ या आत्मवरित्रातील सामाजिक आणि वाई.म्यांने वैशिष्ट्ये किंवारात घ्याक्याची आहेत. मराठी साहित्यात आनंदबोर्ड शिक्षेयांच्या जन्माची शताब्दी होऊनही त्यांच्या साहित्याचा म्हणावा तसा किंवार झालेला आढळला नाही. अल्किडे बैगांकळा रक्किं पिंगी यांच्या अध्यहातेखाली, दिनांक २८, २९, ३० आणि ३१ मे या दिवशी जन्म - शताब्दी कार्यक्रम साजरा झाला व परत एकदा या लेखिकेच्या किंवारांना व भावांना किंवारात आणले गेले.

स्थिरांची आत्मवरित्रे तशी कमी आहेत पण तरी सुधा डॉ. विमल भालेराव म्हणतात त्या प्रमाणे^३ मराठी साहित्यातील आत्मवरित्रांचे दालन मुटले की स्थिरांची आत्मवरित्रे विशेष डोऱ्यात भरतात^४ संवेद्या दुष्टीने किंवार केला तर अगदी सुरक्षातीपासून आज पर्यंत म्हणजे १९१० ते १९५० ही संव्या उणीपुरी चाढीस असेल नसेल पण तरीही स्थिरांची आत्मवरित्रे म्हाला चटका लाकून जातात ती त्यांच्या आगऱ्या नि कैगऱ्या वैशिष्ट्यामुळे, खरे पाहता आत्मवरित्र हा^५ आत्मशोध^६ अस्तो त्यातून^७ मी^८ चे बहुरंगी व्यक्तिमत्व, अर्थपूर्ण जीक्षा जाणवण्यास हवे. विमल भालेराव यांनी स्थिरांच्या आत्म - वरित्रांचा विशेष उल्लेख केला आहे. त्याच प्रमाणे भालवळं फडके गानी देखिल मराठीत जी आत्मवरित्रे लिहिली गेली त्यातील आत्मवरित्रे स्थिरांनी अधिक चांगली लिहिली आहेत असे मुटले आहे^९ सर्वसाधारणपणे ही आत्मवरित्रे

एका विशिष्ट हेतुनीच लिहिले असली तरी मराठी साहित्यामध्ये तो निश्चितच भूमाणाकह ठरली आहेत. स्थिराच्या आत्मवरित्रीचे ठोबळ मानानी वर्गकिरण केले तर त्यात जवळ जवळ नज आत्मवरित्रे ही पतीच्या निमित्ताने लिहिली आहेत त्यामध्ये रमाबाई रानडे यांचे आमच्या आयुष्यातील आठवणी^१ लीलाबाई पटकर्णे^२ आमची अकरा वर्णे - लक्ष्मीबाई टिळक यांचे सृतिचित्रे^३ अन्पूर्णा रानडे^४ - सृतिरंगे^५ - इंदिरा मागक्त - या सदाशिवे लक्ष्मीबाई पटकर्णे - माझा नंदादीपे रमाबाई केदारे कैवल्ये मणी^६, राधाबाई आपटे^७ ढळा रे ढळा दिन स्वया^८ पार्कीबाई ठोंकरे^९ मी आणि बालकी^{१०} शिलक्तीबाई केतकरे^{११} मीच हे सांगीतले पाहिजे^{१२} ही आत्मवरित्रे विवारात घेतली तर बहुतेक आत्मवरित्रे ही पतीच्या निघ्मा नंतर त्यांची सृति जागृत रहावी, पतीची अपुरी इच्छा पूर्ण करावी तसेच पतीच्या कृत्त्वापासून मुळा - नातवंडाना बोध व्हावा, पती संबंधी जनमाणसांत असलेले गेर समज दूर व्हाकेत अशा विकिय दृष्टीकौनातून लिहिली आढळात. त्यामध्ये पुस्तिंच्या कर्वस्वाचा प्रत्यय येतो उदाहरणार्थे^{१३} मी हे सांगतो ते मुकाट्याने तू करे^{१४} (आमच्या आयुष्यातील अकरा वर्णे (पृ. २६१) असा जरी अधिकार गाजिकिला असला तरी सृति चित्रांते^{१५} मी तुला फार त्रास दिलाय, मला झामा करे^{१६} (सृतिचित्रे -३-१४३) अशी प्रामाणिकताही दिसते. प्रामुख्यानी पत्नीच्या दृष्टीकौनातून विवार कैला तर त्यांची भूमिका भक्तीची दिसते. अपार कष्ट केल्यानंतर हा देव त्याना प्रसन्न होतो. त्यातच त्याना जीकाची इतिरर्थव्हता वाढते आपला जन्मव पतीसुखासाठीच आहे अशी त्यांची पक्की धारणा^{१७} ही आत्मवरित्रे म्हणजे, पती स्त्रोत्रैव आहेत, न कृत पती देवांच्या दोषाकर ही गुणाचे आवरण, घातले आहे. कांही ठिकाणी पतीचा पत्नीकडे पाहण्याचा दृष्टीकौन बेफिर दिसतो. शिवाय आपल्या बायकौने मन मोठे ठेऊन सर्वांच्या मजर्निसार वागावे. मग त्यात स्वतःवर अन्याय झाला तरी त्यानी ओढ उघडू न्येत अशी थोडीशी अलिखित स्वरूपाची, हुक्मशाहीच आढळते. त्यातत्यात्यात शीलक्तीबाई केतकरांनी पतीच्या मोठेपणा बरोबरच त्यांचे खिटेपणही दासकू

दिले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील काही विसंगतीवर प्रकाश टाकला आहे. तर लक्ष्मीबाई ठिक न कळत पती दौषा दखळू देतात. एकूणही आत्मवरित्रे म्हणजे पती स्तोत्रे म्हणावी लागतील, त्यानंतर पार्कंबाई आठक्ले यांचे 'माझाची कहाणी' - गिरीजाबाई केळकर 'द्रुपदीची थाडी' ज्योत्सनाबाई भोडे - 'स्वरकंदना', उआताई डांगे पण एकतं कोण? पुमिलाबाई भालेराव 'अश्वत्यांची फुले' इंदिराबाई लाटकर 'रंगले मी झुंजले मी' अशा आत्मवरित्रांचे लेखन हे हेतू प्रेरोत असले तरी त्यांचे ध्येय पाहता विमल भालेराव म्हणतात त्या प्रमाणे 'स्व' प्रतिमा रेखाटणे हेच आहे.⁸

त्यातही विशेष म्हणजे पार्कंबाई आठवत्यांनी किंवांचे उन्मत्त मन जाणकून दिले आहे. तर सुमतिबाई शाहाणे 'हे गीत जीकाचे हे देखील किवा परित्यक्ता स्थिरांसाठी झाटणे अशा किंवाचर आधारले आहे. तर बाया कर्वे यांच्या आत्मवरित्रातून अनाथ, अपगांना मदत किंवा सेहप्रभा प्रधानांच्या 'स्नेहांकिता' आत्मवरित्रातून विस्कटलेल्या जीकाचे चित्रण येते, तर आनंदबाई किंजापुरे यांच्या 'अजुनही चालतेची वाट' यात स्माज म्माचे चित्रण येते. तरी पण जबरदस्त महत्वांकाफ्योमुळे जीकाचे वाटोढे करनन घेतले, तर सई आठक्ले यांचे 'आंब्याचा टाळा' म्हणजेच आब्यांचा टाळाच तर सत्यमामाबाई सुवात्मे यांच्या आत्मवरित्रातून वाटयाला आलेल्या जीकात सुवी जीकाची जाणीव व्यक्त होते, तर गिरीजाबाई केळकरांच्या आत्मवरित्रांतून स्लेड्यातील स्थिराना सुशिक्षित करण्याची माक्का व्यक्त झालेली दिसते. त्याचप्रमाणे शांता आपटे 'जाऊ मी सिमेमात' हंसा वाढकर 'संगत्ये ऐका' ज्योस्ना भोडे 'स्वरकंदना' ही स्थिरांची आत्मवरित्रे त्यांच्या जीकातील चढऱ्यारावरनन' लिहिली गेली आहेत. या सर्व गायिका आहेत तर कमलाबाई देशपांडे यांचे 'स्मरण सासळी' गंगबाई पटकर्घन 'चाकोरी बाहेर' सुधाताई अने 'गोदातरं' यांच्या आत्मवरित्रांतून त्यांच्या 'स्व' प्रतिमा बरोबर शालेय जगताचे चित्रण आलेले आहे. यशोदाबाई जोशी 'आमचा जीक्क प्रवास' जानकी फडणीस यांचे 'स्मरण यात्रा' अशी काही आत्मवरित्रे 'स्व' प्रतिमांची वैशिष्ट्ये

दाखकिता दाखकिता काही समाज मनाचाही विचार करतात तर गोदावरी
 पस्लेकर यांच्याे बेक्हा माणूस जागा होतोे यांच्या आत्मवरित्रातून वारली
 या आदिवाशी जमांतीतील माणूस जागा करण्याचा प्रयत्न त्यानी हिरीरीने
 केला आहे. तर मृणालिनीबाईच्या आत्मवरित्रातून देशभक्तीचे वैशिष्ट्ये आढळते.
 तर उषाताई ठांगे यांच्या आत्मवरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे पदरांत घातलेले वैयव्य
 झुगारनन देऊन कामगारांच्या चबूठीतील त्या श्रेष्ठ कार्यकर्त्या बक्तात. त्यांनी
 ' स्वे वे अस्तित्व विरंतं राखले. त्याच प्रमाणे यशोदाबाई जोशी यांचे
 ' आमचा कृतार्थ सहजीकन प्रवासे आणि ' रन्जु हिवाडे, ' यांचे आमचे कृतार्थ
 सह जीकने ही दोन आत्मवरित्रे म्हणजे सहवरित्रे आहेत. यशा स्वी व कृतार्थ
 जीकाने स्वतःचो प्रतिमा या दोन स्थिरांनी रेखाटल्या आहेत. त्यातही विशेषा
 म्हणजे विमल मालेरावांच्या भते जाऊ मी सिमेमाते, शांता आपटे ' माझांी
 चृत्य साधना ', रोहिणी भाटे ' निशिगंधे, मृणालिनी देसाई, गोदावरी
 पस्लेकर ' बेक्हा माणूस जागा होतोे ही आत्मवरित्रे वाइ. म्य प्रकारात तंत्र -
 कियक परंपरा मोडणारी आहेत. ' म्हणजेव जन्मापासू आत्मवरित्र लेखन
 काळार्प्यन्तच्या घटना प्रसंगातून ' स्व ' प्रतिमा रेखाटणे ही तंत्रविषयक परंपरा
 या आत्मवरित्रांनी मोडली आहे. त्याच प्रमाणे सरोजिनी शारंगपाणी यांचे
 ' दुर्दिवाशी दोन हाते आशालता सावे यांचे पाना आडवे फूले अशा आत्म-
 वरित्रांत जन्मापासू लेखन कालार्प्यन्तची हकीकित येत असली तरी इतर तंत्र विषयक
 बाबतीत ही आत्मवरित्रे वेगळी ठरली आहेत. अशा या आत्मवरित्र स्वरूपांचा
 आणि किंकासांचा पट विचारात घेतल्यानंतर आनंदबीबाई शिकें यांचे ' सांजवात '
 हे आत्मवरित्र वाइ. म्याने दुष्ट्या किलळण अशा क्लात्मक पातळीवर पौहवलेले
 आहे. स्थिरांच्या आत्मवरित्रांत ते आपले अस्तित्व निश्चितच स्पष्टपणे जाणकू
 देणारे असे आहे. त्यातही विशेषा म्हणजे आनंदबीबाईनी क्याच्या ऐशांत्रिव्या
 वर्णाई हे आत्मवरित्र लिहिले आहे. अशा या आनंदबीबाई शिकें यांच्या ' सांजवात '
 आत्मवरित्राचा सामाजिक दुष्टीने आणि वाइ. म्याने दुष्टीने अस्यास करणी हाच
 या लघु प्रबंधिकेवा उद्देश आहे.

आतापर्यंत विवारांत घेतलेल्या आत्मवरित्रातील स्त्रिया या
 निरनिराक्षया समाजातील, त्यात पतीमक्त स्त्रिया. स्वतःकडे अधिक लक्ष
 पुरविणा या स्त्रिया अशी एका स्त्री वौ विविध रनपै या आत्मवरित्रातू
 चित्रीत करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सुधा देशपांडे म्हणतात त्या
 प्रमाणे^१ संस्कृतीच्या झुनाठ बुरशा कल्पनांचे पंख छाटून मानवी जीवात स्त्री
 पुरनषा सह जीवाला खूपच महत्व आहे. प्राचीन मातृप्रधान समाजातील कुटुंब
 व्यवस्था जाऊन पुरनषा प्रधान कुटुंब व्यवस्थेवी मुळे खोलवर रनजली गेली.
 काळांतराने स्त्रिया ही पुरनषाची दासी आहे केवळ मोम्य वस्तु आहे कोरे
 स्त्रीविषयक हीन दर्जाच्या क्विर सरणीची बांडगुळे छाटली गेली. आणि
 स्त्री-पुरनषा समानतेवा डॉल्दार प्रगत समाज वृद्धा बहरन लागला.^२ स्त्रीपुरनषा
 समानता कायद्याने सुशिक्षित मनाने तत्क्षः पूर्णतः मान्य केली. स्त्रीपुरनषांची
 पाक्ले बरोबरने पडू लागली. सर्वक्षेत्रात स्त्रीपुरनषा मेदाभेद न राहता समाज
 जीव प्रगत होते राहिले. स्त्रीपुरनषा सहजीव म्हणजे पतीची चार पाक्ले पडू
 लागली. त्या मार्गान असे न राहता पतीपत्न्याने बरोबरीच्या नात्याने वागणी
 सहजवा रिणी बस्स हीच कल्पना फार प्रगत झाली. पत्नी पुढे बालत आहे
 आणि पती तिच्या पाक्लावर पाऊल टाळून बालला आहे ही कल्पना अजूनही
 समाजाला मानवत नाही. पवलेली नाही. केवळ कोंतुक म्हणून काही जोडयाकडे
 गाहिले जाते. त्याच प्रमाणे^३ आपल्या पेक्षा कृत्त्वान स्त्रियांचा गौरव करण्याचा
 म्हाचा मोठेपणा, दिल्डारपणा पुरनषाजातीकडे निश्चित आहे. पुरनषाला
 स्त्रीचे कोंतुक आहे. आदर आहे. परंतु अशा व्यक्ति संघन स्त्रीचा पती पर्यायाने
 येणारी दुःख्यम भूमिका स्वीकारन लग्नबंधनाने बद्द झोऊन संसार करणे पुरनषा
 क्योंच मान्य करते नाही आणि म्हणूनच विविध होत्रात आघाडीकर असलेल्या
 स्त्रियांच्या आत्मनिवेदनात तिचे असफल जीव तिच्या म्हाचा कोडंमारा, हाँचे
 अस्वस्थ चित्रण आढळते^४. त्याचप्रमाणे १९६० नंतर आत्मवरित्रात्मक
 दिसणा या काही प्रवृत्ती लक्षात घेता स्त्रियांची आत्मवरित्रे म्हणजे त्यांच्या
 पतीची चरित्रे ही प्रवलित समजू या काळखंडातील गृहिणीच्या आत्मवरित्रानी

बदली. परंपरेने घालून दिलेली गृहिणी धर्माची चौकट ओलांडून काही स्थिरांना जगावै लागले. त्यांची आत्मवरित्रे गृहिणी पदाच्या मर्यादित वरुणातून बाहेर पळली आहेत.^७ पण आनंदबाई शिर्के यांचे सांजवाते हे आत्मवरित्र हे वरोल किंवानाला छेद देऊन कन्या, प्रेयसी, पत्नी, आई, एक सामाजिक कार्यक्तरी एक प्रेमळ सहजीकन जगणारी स्त्री आणि स्त्रीच्या जीक्षा बरोबरच इतरांच्या जीक्षाचा विवार करणारी अशी ही स्त्री आपल्या वेगळ्या क्लात्मक वैशिष्ट्याने कशी ठळून दिसते, याचा शोध आणि बोध या प्रबंधिकेतून ध्याव्याचा आहे. शिवाय आत्मवरित्र तंत्राच्या बैड्या त्याला पडल्या नाहीत^८ ठळून मनस्त्री प्रांजल्या सहृदयता आणि स्वाभाविकता या गोष्टीमुळे सांजवाते चे सामाजिक व वाह. म्याने मूल्य कसे वेगळे आहे याचा ही शोध घेण्याचा प्रयत्न आहे.

संदर्भ

- | | | |
|-----|---|-------------|
| १) | विमल भालेराव
स्क्रियांची आत्मवित्रि
मराठी वाइ.म्याची आस्लान भूषणे
युग वाणी जून-जुलै १९६०

संपादक शारद कोलारकर
किंद्र्भ साहित्य संघाचे मुश्तपत्र
नागपूर, वार्षा ३६, अंक ३१४ | पृ.क्र. ८० |
| २) | भालबदं फडके
मराठी लेखिका चिंता आणि चिंतन
श्री विद्या प्रकाशन, २५० शनिवार पैठ
पुणे ३० प.आ.मार्च १९६० | पृ.क्र. १४१ |
| ३) | विमल भालेराव
सम्काळीन साहित्यातील चरित्रे व आत्मवित्रे
सम्काळीन साहित्य । प्रकृती आणि प्रवाह
संपादन मृणालीनी पाटील । ज्योती लंजेवार
मदन घनकर, किळ्यप्रकाशन, नागपूर, ४४० ०१२
प्र.आ.१ मे १९६५ | पृ.क्र. १६६ |
| ४) | विमल भालेराव
स्क्रियांची आत्मवित्रि
मराठी वाइ.म्याची आस्लान भूषणे
युगवाणी जून-जुलै १९६० | पृ.क्र. ८० |
| ५) | -- तर्जव - | पृ.क्र. ८० |

- ६) सुधा देशपांडे पृ.क्र. ५५१५६
 तीन उध्वस्त जीकगाथा
 लिलित (मुंबई) जानेवारी १९८८
- ७) गो.म.कुलकर्णी पृ.क्र. १४
 वाटा आणि वळणी
 नव साहित्य प्रकाशन (बैळगांव)
 प्र.आ. २६ जानेवारी १९७५
- ८) डॉ. झां मा.देशमुख, दीपमाळ
 ज्ञानेश प्रकाशन
 ६, नवनिर्माण
 प्रतापनगर, नागपूर ४४० ०२२.